

शासकीय कर्मचारी व इतर कर्मचारी यांना दिनांक १
जुलै १९९८ पासून सुधारित दराने महागाई भत्ता देणे-

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक : मभवा-१९९८/२४/सेवा-१०

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक २९ सप्टेंबर १९९८

पहा :-

१. केंद्र शासनाचे कार्यालयीन आदेश क्रमांक १(६)/९८-ई ११(बी), दिनांक १५ सप्टेंबर १९९८
२. शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक मभवा-१९८६/३९४/सेवा-१०, दिनांक १८ ऑगस्ट १९८६
३. शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक मभवा-१९९६/१३/सेवा-१०, दिनांक १३ मे १९९६

शासन निर्णय :- केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासकीय कर्मचा-यांना दिनांक १ जुलै १९९८ पासून सुधारित दराने महागाई भत्ता देण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. केंद्र शासनाने वर अनुक्रमांक १ येथे नमूद केलेल्या आदेशान्वये केंद्र शासकीय कर्मचा-यांना दिनांक १ जुलै १९९८ पासूनची महागाई भत्ता वाढ मंजूर केलेली आहे. केंद्र शासकीय कर्मचा-यांच्या वेतनश्रेणी दिनांक १ जानेवारी १९९६ पासून सुधारित करण्यात आलेल्या असल्याने ही वाढ १९८२=१०० या सुधारित ग्राहक निर्देशांकावर आधारित आहे. राज्य शासकीय कर्मचारी व इतरांच्या वेतनश्रेणी अद्यापि सुधारित करण्यात आलेल्या नसल्यामुळे प्रस्तुतची वाढ, १९६२ = १०० या जुन्याच ग्राहक निर्देशांकानुसार द्यावी लागणार आहे. म्हणून शासन आता असा आदेश देत आहे की, ज्या राज्य शासकीय कर्मचा-यांना महागाई भत्ता अनुज्ञेय आहे, अशा सर्व पूर्णकालिक शासकीय कर्मचा-यांना दिनांक १ जुलै १९९८ पासून, खालील तक्त्यामध्ये दर्शविलेल्या सुधारित दराने महागाई भत्ता रोखीने मंजूर करण्यात यावा.

ज्या दिनांकापासून अनुज्ञेय आहे तो दिनांक	सुधारित वेतनश्रेणीमधील मूळ वेतन	दरमहा महागाई भत्ताचा दर
१ जुलै १९९८	(एक) रु.३५०० पर्यंत	२०३ टक्के
	(दोन) रु.३५०१ ते ६००० पर्यंत	१५२ टक्के परंतु दरमहा कमीतकमी रु.७१०५/-
	(तीन) रु.६००० हून अधिक	१३१ टक्के परंतु दरमहा कमीतकमी रु.९१२०/-

२. शासन असाही आदेश देत आहे की, महागाई भत्त्याच्या थकवाकीची रक्कम ऑक्टोबर १९९८ किंवा त्यानंतरच्या मासिक वेतन देवकामांमध्येच काढण्यात यावी. महागाई भत्त्याच्या अतिरिक्त वाढीची थकवाकीची रक्कम रोखीने प्रदान करण्यासंदर्भातील तरतुदी व कार्यपद्धती वर नमूद केलेल्या वित्त विभागाच्या दिनांक १३ मे १९९६ च्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे यथास्थिती लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

डा.वि.लागवणकर

शासनाचे उप सचिव

(क.भा.प.)

प्रति,

महालेखापाल-१ (लेखा व अनुसूचना), महाराष्ट्र, मुंबई.
 महालेखापाल-२ (लेखा व अनुसूचना), महाराष्ट्र, नागपूर.
 महालेखापाल-१ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
 महालेखापाल-२ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, नागपूर.
 अधिधान व लेखा अधिकारी, मुंबई.
 निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई.
 राज्यपालांचे सचिव.
 मुख्य मंत्र्यांचे प्रधान सचिव.
 उप मुख्य मंत्र्यांचे सचिव.
 सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक.
 मंत्रालयीन सर्व विभाग.
 सर्व विभागीय आयुक्त.
 मंत्रालयाच्या सर्व विभागांसाठी विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख.
 "प्रबंधक, उच्च न्यायालय (मुख्य शाखा), मुंबई.
 "प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.
 "सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
 "सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
 "प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.
 "राजसंचालक, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गवर्नमेंट, मुंबई.
 उच्च व तंत्र शिक्षण व सेवायोजन विभाग, मंत्रालय, मुंबई (२० प्रती).
 शास्त्रेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (२० प्रती).
 ग्रामशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (२० प्रती).
 नगरशिक्षण विभाग, मुंबई-१०, मंत्रालय, मुंबई (२० प्रती).
 कृषि व वन विभाग (२० प्रती).
 सरकार व कर्मचारी विभाग (२० प्रती).
 आदिवासी विकास विभाग (२० प्रती).
 रितिनंदर रिसर्च ऑफिस, वे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय (व्यय विभाग), कोलॉनी क्र. २६१, नॉर्थ कॉक, नवी दिल्ली.
 संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
 मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधि डिशेव, मुंबई.
 उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधि डिशेव, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती.
 जिल्हा लेखापरीक्षा अधिकारी, स्थानिक निधि डिशेव, महाराष्ट्र पुणे कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर.
 जिल्हा लेखापरीक्षा अधिकारी, स्थानिक निधि डिशेव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी.
 जगसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई.
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी.
 शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (२५ प्रती).
 उच्च शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (२५ प्रती).

कला संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (२० प्रती).
 संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई (१०० प्रती).
 संचालक, तांत्रिक प्रशिक्षण, कारा—तंत्र शिक्षण संचालक, मुंबई (२५० प्रती).
 सर्व विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी १० प्रती).
 सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक (प्रत्येकी १० प्रती).
 सर्व जिल्हा परिषदांचे शिक्षण अधिकारी.
 आयुक्त, महानगरपालिका, नागपूर.
 प्रशासकीय अधिकारी, पंचिम महाराष्ट्रातील नगरपालिका शिक्षण मंडळे (पुणे/कोल्हापूर/सोलापूर या महानगरपालिकांशी शिक्षण मंडळे यांसह).
 "मुख्य अधिकारी, सर्व नगरपालिका.
 कार्यकारी अधिकारी, मॅट्रोमॅन्ट बोर्ड, खडकी/देहू रोड/देवळाली/अहमदनगर.
 सर्व जिल्हा क्षेत्रागार अधिकारी.
 संचालक, आदिवासी कल्याण, महाराष्ट्र राज्य, नाशिक (१० प्रती).
 "संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती).
 संचालक, आदिवासी संशोधन व शिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
 आदिवासी विकास आयुक्त, नाशिक.
 सर्व विभागीय समाजकल्याण अधिकारी.
 अपर आयुक्त, आदिवासी उपयोजना, नाशिक/नागपूर.
 सर्व समाजकल्याण अधिकारी, वर्ग-१.
 सर्व आदिवासी कल्याण अधिकारी.
 सर्व प्रकल्प अधिकारी, एकलिंगकृत आदिवासी विकास प्रकल्प.
 कुलसचिव, महाराष्ट्र पुणे कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर.
 कुलसचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, पागली.
 कुलसचिव, वसवराज कृषि विद्यापीठ, अकोला.
 कुलसचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी.
 कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई.
 कुलसचिव, पुणे विद्यापीठ, पुणे.
 कुलसचिव, नागपूर विद्यापीठ, नागपूर.
 कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
 कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
 कुलसचिव, अमरावती विद्यापीठ, अमरावती.
 कुलसचिव, श्रीमती मायीबाई दामोदर टाकरा महिला विद्यापीठ, मुंबई.
 अधीक्षक, वेतन पथक, सर्व जिल्हे.
 शिक्षण निरीक्षक, मुहम्मद (उत्तर, दक्षिण व पश्चिम विभाग).
 सर्व कन्याशाळा निरीक्षक.
 सर्व जिल्हांचे बरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण विभाग).
 शिक्षण अधिकारी, मुहम्मद महानगरपालिका.
 संचालक, नगरपालिका प्रशासन, मुंबई.
 सर्व प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन.
 वित्त विभागातील सर्व कार्यान्वयन.
 नियंत्रण फाईल, वित्त विभाग—संख्या-१०.

"प्रकाशक.

१९९८ चा क्रमांक

साहित्यी व मार्गदर्शनात्मकता प्रत. स्थान

एच-९१६(१५,०१५-९-९८)अ